



## वसई-विरार शहर महानगरपालिका क्रीडा विभाग, मुख्यालय

दि.३०/११/२०२२

### प्रेसनोट

## प्रभाग समिती "बी", "डी", "ई" व "एफ" विभाग आयोजित शालेय कला-क्रीडा महोत्सव २०२२ चे उदघाटन

वसई विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती "बी", "डी", "ई" व "एफ" विभाग आयोजित शालेय कला-क्रीडा महोत्सव २०२२ चे उदघाटन समारंभ मंगळवार दि.२९ नोव्हेंबर, २०२२ रोजी सायं. ०५.०० वाजता कृष्णा मोरू पाटील देशमुख शैक्षणिक संस्था (के.एम.पी.डी.हायस्कूल), नालासोपारा (पूर्व) येथे मा.खासदार श्री.राजेंद्र गावीत यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

दि.२९ नोव्हेंबर, २०२२ रोजी संध्या. ४.०० वाजता कला-क्रीडा ज्योत बुःहाण चौक, नालासोपारा (पश्चिम) येथून के.एम.पी.डी.हायस्कूल, नालासोपारा (पूर्व) मैदानापर्यंत आणण्यात आली. यावेळी स्पर्धेत सहभागी झालेल्या शालेय विद्यार्थ्यांमार्फत उपस्थित मान्यवरांसमोर संचलन सादर करण्यात आले तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी यावेळी क्रीडा शपथ घेतली. मान्यवरांच्या हस्ते ज्योत प्रज्वलित करून शालेय कला-क्रीडा महोत्सव २०२२ स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या तसेच परितोषिक मिळविणाऱ्या वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील खेळाडूंचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच समारंभानंतर रांगोळी स्पर्धेत भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या रांगोळी प्रदर्शनाचे उदघाटन मान्यवरांना हस्ते करून स्पर्धेस प्रारंभ करण्यात आला.

प्रभाग समिती "बी", "डी", "ई" व "एफ" विभाग आयोजित शालेय कला-क्रीडा महोत्सव २०२२ स्पर्धा दिनांक २९ नोव्हेंबर ते ०४ डिसेंबर २०२२ या कालावधीत होणार असून महानगरपालिका क्षेत्रातील १३३ शाळांमधून सुमारे १६६१२ स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे.

या उदघाटन समारंभावेळी मा.आयुक्त तथा प्रशासक श्री.अनिलकुमार पवार, माजी उप-महापौर श्री.उमेश नाईक व श्री.सगीरभाई डांगे, तसेच विशेष अतिथी अतिरिक्त आयुक्त श्री.अजिंक्य बगाडे, सिने अभिनेता श्री.रणजित जोग, गायिका श्रीम.श्वेता दांडेकर, माजी सभापती श्री.भरत मकवाना, श्री.निलेश देशमुख, श्रीम.सरिता दुबे, श्री.किशोर पाटील, श्री.बंसनारायण मिश्रा, शिवसेनेचे श्री.शिरीष चव्हाण, मनसेचे श्री.जयेंद्र पाटील, माजी नगरसेवक व नगरसेविका, त्याचप्रमाणे उप-आयुक्त क्रीडा विभाग श्री.शंकर खंदारे, सहा.आयुक्त श्रीम.विशाखा मोटघरे, प्र.सहा.आयुक्त श्री.दयानंद मानकर, श्री.मनोज वनमाळी, श्री.शशिकांत पाटील, पत्रकार बंधू, विविध स्पर्धक, शालेय विद्यार्थी, नागरिक, महानगरपालिकेचे कर्मचारी व इतर मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांमार्फत सर्व स्पर्धकांना स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

क्रीडा विभाग, मुख्यालय  
वसई विरार शहर महानगरपालिका